#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, Mrs. Bharati D. Shah the owner of 50% share in Flat No.B/307, Alka Chamber Premises CS Ltd., S. V. Road, Andheri(W), Mumbai 400 058, died on 19/10/ 2018 and Mr. Dilip N. Shah is claiming the share of the deceased member of the society.

We hereby invite claims or objections from the heli or heirs or other claimant or claimants/objector o objectors to the transfer of the said shares, right, title and interest of the deceased member in the capital/property within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of and interest of the deceased member in the capita property. If no claims/objections are received within the period prescribed above, the society / Developer shall be free to deal with the shares rest of the deceased member in the capital property in such manner as is provided under the hve laws of the society / law of the land. Dated on this 9th day of February 2021 at Mumba

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 101 Cell: 9892276126/9619115212/9819502415

PUBLIC NOTICE

Ms. ZEENA MARIA D'CUNHA & Ms. LORNA D'CUNHA, entitled to and possessed of as owner thereof, the mentioned in schedule give below. The said owner proposes to create permanent & substantial rights by way o permanent & substantial rights by way o sale, in respect of the below mentioned property in favour of my client Dr. Pramod property in rayour of my client Dr. Pramod Sharma. Anyone having any claim in the said property or any part thereof by way of inheritance, agreement, contract, sale, mortgage, possession, gift, lease, lien, charge, trust, maintenance, assessment or otherwise are called upon to approach or otherwise are called upon to approach the in writing with the documentary proo at the address given below within 14 days from the date hereof. Failing which, the transaction shall be completed by my clients without any reference to any such claim & the same will be deemed to have

All that piece and parcel of Bunglow No C-3, Ground + first floor, in Greenfield C-3, Ground + first floor, in Greenfield View Bunglow Co-op. Hsg. Soc. Ltd., admeasuring 1800 sq. ft. Built up area out of total plot area 3981 sq. ft., situated at Survey No. 68, Hissa No. 1(P), Survey No. 74, Hissa No. 14/1 of village Chulne, Chulna Bhabola Road, Suyog Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar. Adv. Parag J. Pimple
Shop No. 04, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar Vasai Road (W) Tal. Vasai, Dist.

Nagar, Vasai Road (W) Tal. Vasai, Dist. Dated: 9th February 2021 Place: Vasai PRATIK PANELS LTD.

CIN: L36101MH1989PLC317374 Registered Office: H. No. 1824, Gala 1,2,3,4,5, Swagat Complex, Nr. BidiKamgar Soc. Rahnal, Thane - 421302. Phone: 022 - 2614 8355

Email:pplby8@gmail.com, Website: www.pratikpanels.co

**PUBLIC NOTICE** 

Sub: Transfer of Shares of the Company Pursuant to the Circular No.: SEBI/HO/MIRSD/DOS3/CIR/P/2018/139 dt. 06/11/2018 issued by Securities and Exchange Board of India and also any other applicable provisions of the Acts/ Regulations, it is hereby informed that the Company has

Distinctive	Folio	Share	Name of the	Name of the Transferor	No. of	
Nos.	No.	Certificate No.(s)	Transferee	as per Transfer Form	Shares	
0003787301- 0003788300		00037874- 00037883	Ramswaroop Agarwal	Suvarna Kumar Srivastava Ambika Srivastava Krishna Kumar Srivastava	1000	

Accordingly, we hereby bring to the notice of the General Public that any person/entity or authority who has objection to this transfer of Securities as referred above shall intimate in writing to the attention of the Company Secretary of the Company or its Registrar & Transfer Agents within 30 days of publishing this Notice in the newspaper and if no objection is received or intimated, the Company or its Registrar & Transfer Agents shall proceed with the transfer of above said objects. Further the Company or the Secretary of the Officers shares. Further the Company or Registrar & Transfer Agents or any of the officers of both the Company & Registrar & Transfer Agents will not be responsible for any claim whatsoever arising or lodged with the Company after period of 30 days from the date of this notice and no claim whatsoever will be entertained thereafter in connection with the above referred Transfer of Shares.

For Pratik Panels Limited

Gunwant Singhvi Place: Mumbai Date: February 8, 2021 Managing Director Registrar & Transfer Agents: Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (W), Mumbai - 400 083. Email: rnt.helpdesk@linkintime.co.in Tel.: 022-49186270, Fax: 022-49186060

#### DEMAND NOTICE

DCB BANK In Pursuance with Section 13(2) of the SARFAFSI Act. 2002

DCB BANK LIMITED has sanctioned Loan facility to the following borrowers t purchase residential premises &/or business purpose by creating equitable mortgage i favor of DCB BANK LIMITED. The repayment of the loan is irregular and the account is finally classified as Non Performing Asset in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India.

DCB BANK LIMITED has therefore invoked its rights under section 13(2) of the SARFAES Act, 2002 and called upon the borrower to repay the total outstanding due me therein, within 60 days from the date of the said Demand Notice

The borrower is hereby also called upon again publicly to pay the said total dues plus th charges & interest accrued till date within 60 days from the date of this notice falli DCB BANK LIMITED shall resort to all or any of the legal rights to TAKE POSSESSION of the said premise and dispose it and adjust the proceeds against the overdue amount.

The borrower is also restrained from alienating or creating third party interest on the ownership of the property.

	DETAILS	
Loan Account No: 03042600000213 & 03056100000055	Demand Notice Date: 30.12.2020	Demand Notice Amount: Rs. 1,04,30,082.69/-
Borrower, Co-Borrowers & Rambhau Varpe, 2) M/s. Rar		eirs of Deceased Mr. Dattatray Savita Dattatray Varpe
Address of the Mortgaged F		1st Floor, Block N, APMC Fruit

Sd/-Authorised Office

Date: 09.02.2021

#### CHEMTECH INDUSTRIAL VALVES LIMITED Reg. Off.: 105, Hiranandani Industrial Estate, Opp. Kanjurmarg Railway Station Mumbai – 400 078.

CIN: L29299MH1997PLC105108

Website: www.chemtechvalves.com Email: investors@chemtechvalves.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements)Regulations, 2015 with the Stock Exchange(s), Notice s hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 13th February, 2021 at the Corporate Office of the Company at 503, Sunrise Business Park, Plot No B-68, Road No-16 Near Kisan Nagar-2, Wagle Industrial Estate, Thane 400604 inter-alia to consider, approve and take or record the Unaudited Financial Results (Standalone) alongwith limited review auditors report therein by the statutory auditor of the company for the quarter ended 31 December, 2020 amongst other items mentioned in the agenda, if any As per Code of Conduct of the Company for Prevention of Insider Trading in the securities of the company the "Trading Window" for dealing in the securities of the Company is closed for all the Directors and designated employees of the Company from 01st January, 2021 and shall remain closed till 15th February, 2021 i.e. till 48 hours after the appouncement of unaudited Financial Results for the nuarter ended 31st December, 2020

The Said information is also available on the website of the Company i.e. ww.chemtechvalves.com as well as website of the Stock Exchange i.e. BSE Limited (www.bseindia.com). For Chemtech Industrial Valves Limited

Harsh Badkur Place: Mumbai Managing Director (DIN:00676715)

#### **HAZARIBAG MUNICIPAL** CORPORATION, HAZARIBAG

#### **Tender Cancellation Notice**

Tender Reference No. UDD/HMC/HZB/ 15/2020-21 which was published in daily newspaper with PR 240218 (Urban Development) 20-21(D) for Expression of Interest (EOI) for Empanelment of Agencies/Consultants for program management and Preparation of Action Plans For feasibility study, strategic planning , monitoring & evaluation of Hazaribagh Municipal Corporation is hereby cancelled due to unavoidable circumstances.

> Add. Municipal Commissioner Nagar Nigam, Hazaribag

PR 241066 (Urban Development)20-21#D

## INVENT ASSETS SECURITISATION & INVENT

Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point, Mumbai-400 021.								
Through Regd AD / Courier / Hand Delivery WITHOUT PREJUDICE								
Mantri Realty Ltd. (In. Liquidation.) (Ernstwhile Sunil Mantri Realty Ltd.)	Mantri Hospitality Pvt. Ltd. (Erstwhile Sunil Mantri Hospitality Pvt. Ltd.)							

(Ernstwhile Sunil Mantri Realty Ltd.)	(Erstwhile Sunil Mantri Hospitality Pvt. Ltd.)
(Borrower, Mortgagor, Corporate Guarantor)	(Borrower)
G-1, Court Chambers, 35, New Marine	G-1, Court Chambers, 35, New Marine
Lines, Mumbai-400 020.	Lines, Mumbai-400 020.
Mantri Trinity Projects Pvt. Ltd.	Mrs. Sarita S. Mantri
(Ernstwhile Sunil Mantri Trinity Projects Pvt. Ltd.)	(Guarantor of Mantri Hospitality Pvt. Ltd., Mantri
(Borrower)	Realty Ltd. and Mantri Trinity Projects Pvt. Ltd.)
G-1, Court Chambers, 35, New Marine	Flat No. 38, 4 Kamal CHS. Ltd.,
Lines, Mumbai-400 020.	Walkeshwar Road, Mumbai-400 006.
Mrs. Sarita S. Mantri	Mr. Sunil P. Mantri
(Guarantor of Mantri Hospitality Pvt.	(Guarantor of Mantri Hospitality Pvt.
Ltd., Mantri Realty Ltd. and Mantri Trinity	Ltd., Mantri Realty Ltd. and Mantri Trinity
Projects Pvt. Ltd.)	Projects Pvt. Ltd.)
B-3102, Beau Monde, Appasaheb Marathe	Flat No. 38, 4 Kamal CHS. Ltd., Walkeshwar
Marg, Prabhadevi-400 025.	Road, Mumbai-400 006.
Mr. Sunil P. Mantri	Mantri Realty Ltd.
(Guarantor of Mantri Hospitality Pvt.	(In. Liquidation.)
Ltd., Mantri Realty Ltd. and Mantri Trinity	Through the Office of Official Liquidator.

Projects Pvt. Ltd.)

Marg. Prabhadevi-400 025.

Reg. : Mantri Hospitality Pvt. Ltd., Mantri Realty Ltd. (In Liquidation)

B-3102, Beau Monde, Appasaheb Marathe Bank of India Building, 5th Floor, M. G. Road

High Court, Bombay.

Fort. Mumbai-400 023.

& Mantri Trinity Projects Pvt. Ltd. (Sale of Secured assets being Immovable Property under rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Dear Sir / Madam

Please refer to the possession notice dated June 14th, 2016, for the immovable propert being Office premises bearing No. G-1, Ground floor + Mezzenine floor, Court Chambers 35 New Marine Lines, Nr. SNDT Womens University, Mumbai-400 020, Ground floor are admeasuring 2356.25 sq. ft. carpet alongwith Mezzanine floor of an area admeasurin 1150 sq. ft. carpet area aggregating to 3506.25 sq. ft. carpet area, owned and mortgage by Mantri Realty Ltd. (Borrower / Mortgagors / Guarantors) in respect of credit facilities availed by Mantri Hospitality Pvt. Ltd., Mantri Realty Ltd., (In Liquidation.) Mantri Trinity Projects Pvt. Ltd. issued by the Authorised Officer of Bombay Mercantile Co-Operativ Bank Limited (Assignor of debt to Invent Assets Securitisation and Reconstruction Privat Limited, acting in its capacity as trustee of the 'INVENT/1617/BMC/P14 Trust') publisher n "The Free Press Journal" and "Navshakti" edition on June 16, 2016, for the purpose o realisation of secured assets in exercise of the powers conferred on the secured creditor under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets an Enforcement of Security Interest Act, 2002 and the rules made thereunder.

Till date, you have failed and neglected to make payments towards discharge of you liabilities in full and hence for the purpose of realisation of secured assets in exercise of the powers conferred on the secured creditors under the provisions of the Securitisat and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 200 and the rules framed there under, we propose to auction / sell the secured assets situate at New Marine Lines, Mumbai-400 020 more particularly mentioned in the Schedule herein below.

As per the provisions of section 13 (8) of SARFAESI Act, 2002 you are entitled to redeem the securities by making payment of our dues with all costs, charges and expenses incurred by INVENT i. e. to the extent of ₹ 16,24,94,324.70 (Rs. Sixteen Crores Twenty-Four Lakhs Ninty-Four Thousand Three Hundred and Twenty-Four and Seventy Paise Only) as on January 31, 2021 alongwith future interest at contractua rate till the date of recovery / realization, at any time before the date of publication of notice for public auction.

We hereby give you statutory notice of 15 (Fifteen) days under Rule 8 (6) r/w 9 (1 rity Interest (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitisation Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 fo 2<sup>nd</sup> Subsequent sale informing you about holding of auction / sale with the advise t redeem the assets if so desired by you, any time before the date of publication of notic for public auction as per the provisions of section 13 (8) of SARFAESI Act, 2002., by paying the outstanding dues as mentioned herein above along with cost & expense prior to the scheduled auction. In case of default in payment, the property shall at th discretion of the Authorised Officer / Secured Creditor be sold through any of the mode as prescribed under Rule 8 (5) of Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Yours faithfull

**Authorised Office** Date: February 03, 2021 Invent Assets Securitisation & Reconstruction Private Limite (Acting in its capacity as a Trustee of INVENT/1617/BMC/P14 Trust

Schedule 1 Office premises bearing No. G-1, Ground floor + Mezzenine floor, Court Chambers, 35 New Marine Lines, Nr. SNDT Womens University, Mumbai 400 020, Ground floor are dmeasuring 2356.25 sq. ft. carpet alongwith Mezzanine floor of an area admeasuring 1150 sq. ft. carpet area aggregating to 3506.25 sq. ft. carpet area.

#### Date: 05.02.2021

#### **PUBLIC NOTICE**

registered with the Charity Commissioners office vide public trust registration number E-3874 (Bom) for sale of Landwith Building at Sangrur, Punjab. Notice is hereby given by "WORLD RENEWAL SPIRITUAL TRUST"

That the said Charitable Trust is the owner of Land with Building mentioned in the schedule hereunder. The Charitable Trust intends to

That the offers are invited on behalf of the above-mentioned Charitable Trust in sealed envelopes for sale of the Land with Building mentioned in the Schedule herein below. Interested parties are hereby requested to send in writing the final Offer to our office at BRAHMA KUMARIES PEACE PALACE SANGRUR within 15 days treat the data herein.

Please note that the timing for inspection of the property in the Schedule herein below is between 10.00 a.m. to 12.00 p.m. on all working days. Interested parties may contact BALDEV KRISHAN GOYAL (Adv), Mob No: 9814638651 for prior appointment for the inspection. It is specifically made clear that the Trustees reserve the rights to reject any or all offers/Tenders without assigning any reason/s.

THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO Land & Building Descriptions: -

Plot of land admeasuring 200 sq. yards situated at Sangrur in Punjab State (Donated by Shri Banarsi Daas S/o Sh. Tulsiram and Rameshwar Daas S/o Sh. Banarsi Daas situated at Patti Sarkari, Acharya Tulsi Marg, Near Telephone Exchange, in the venue estate of Sangrur, Tehsil and District Sangrur (Punjab), bearing Khewat No. 2461 Khatauni no.4153 Khasra No's 1993/2 (1-14-1/5) 1996/2(0-0-2/3), 1/2 share in land measuring 14-13/15 marks. 1/2 share in land measuring 14-13/15 marlas.

Building constructed area 3300 sq.ft. and known as "Peace Palace building", H. No. 162-A, near Telephone Exchange, Acharya Tulsi Marg, Ward no. 12, Sangrur (Punjab), having Two floors, vide Assessment registered(Rule-VII)B-5/1385A.

Plot Bounded on four side as per Gift deed: -East: 78' Banarsi Dass Gupta Stret West: 82'6' plot no. of Dr. Duresh and Dr. R.S.Rai North: 45'6 Land of Donors South: Plot of Dr. R. S. Rai

The sale of Plot of Land and Building shall be subject to the prior permission of Charity Commissioner, Mumbai and the conditions which may be stipulated by them in such permission.

Dated this 9th day of February 2021 Sd/-

(Trustee) " WORLD RENEWAL SPIRITUAL TRUST " Add: Office 121, 1st floor, Agra Building, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai- 400 001



ALKEM LABORATORIES LIMITED CIN: L00305MH1973PLC174201

Registered Office: 'Alkem House', Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Phone: +91 22 3982 9999 Fax:+91 22 2495 2955 Website: www.alkemlabs.com, Email: investors@alkem.co

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act. 2013. the Company has fixed Saturday, 13th February, 2021 as the "RECORD DATE" for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of interim dividen-for the financial year 2020-21.

he Interim Dividend shall be paid to those eligible Members whose names appear: as Beneficial Owners at the close of business hours on Saturday, 13th February 2021 as per the list of Beneficial Owners to be furnished by National Securitie

Depository Limited and Central Depository Services (India) Limited in respect of the shares held in electronic / demat form, and as Members in the Register of Members of the Company after giving effect to all valid

share transfers in physical form lodged on or before Saturday, 13th February, 2021. The Notice of Record Date may be accessed on the Company's website a www.alkemlabs.com and may also be accessed on the Stock Exchange(s) website a www.bseindia.com and www.nseindia.com. Requests for communication for change of address, bank details and ECS details should

be sent to the respective Depository Participants of the shareholders in case of dematerialize shares. The above details in respect of shares held in physical form should be sent to the Registrar and Transfer Agent of the Company at the following address: Link Intime Indi Private Limited, 247, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083. Members holding equity shares of the Company in electronic mode, who have no registered their email addresses are requested to register their email addresses through

the Depository Participants (DP) to enable us to send documents through electron mode in future. Members who have registered their email ID are requested to keep validated with their DP. Members holding equity shares in physical form, who have no registered their email addresses are requested to register their email addresses with Link Intime India Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company, to enable us to end documents through electronic mode in future.

For ALKEM LABORATORIES LIMITED

Manish Narang Place: Mumbai President - Legal, Company Secretary and Compliance Office

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

**BENCH AT MUMBAI** 

Date: 8th February, 2021

COMPANY SCHEME PETITION NO.: 1000/MB-IV/2020 COMPANY SCHEME APPLICATION NO.: 895/MB-IV/2020 In the matter of Companies Act, 2013:

AND In the matter of Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time

AND In the matter of Scheme of Amalgamation of Safe Touch Marine Private Limited, Transferor Company with Solas Safety Service Station Private

I imited. Transferee Compa Safe Touch Marine Private Limited .Petitioner Company No. 1/ B-29, Bussa Udvog, Bhavan, T. J. Road,

Sewri West, Mumbai - 400015 Transferor Company Solas Safety Service Station Private Limited

B-30, BussaUdyog, Bhavan, T. J. Road, .. Petitioner Company No. 2/ Sewri West, Mumbai - 400015 Transferee Compan NOTICE OF PETITION

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by Safe Touch Marine Private Limited (Transferor Company) with Solas Safety Service Station Private Limited (Transferee Company) for sanctioning Scheme of Amalgamatic of which was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Benc on 11th day of January, 2021. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble ribunal taking company matters on 23<sup>rd</sup> day of February, 2021.

Anyone desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates, Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the etition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same. Dated this 9th February, 2021. FOR S K JAIN & CO.

> Authorised Representative for the Petitioner M/s S. K. JAIN & CO. Authorised Representative for the Petitione 11, Friends Union Premises Co-Operative Society

227, P D Mello Road, Next to Hotel Manama, Fort, GPO, Mumbal - 400 00 Mobile: 9619643088/9930480782

#### **EXPRESSION OF INTEREST (EOI)**

For "Partial Investment, Operations, Effective Management" of Radio-Diagnostics, Central Lab and Pharmacy For a Multispecialty Semi Corporate and teaching Hospital.

We invite interested, Diagnostics Centers, Labs, Hospitals, Firms (legal entity should be company registered under Indian Laws) to contact us for improvisation in operations, effective management of services and increase profitability /revenue by bringing new equipment's / technology / management techniques, also by incorporating process management approach, marketing effort for radio- diagnostics, central lab and Pharmacy sections in our 600 bedded hospital at Navi Mumbai. Upon receiving interest request with detail profile, we shall send scope and response document.

Interested parties may send details of organization within seven days from publication of this advertisement by email to eoiconsultant@gmail.com **ADMINISTRATOR** 

OSBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India Address of the Branch: The Arcade, 2nd Floor, World Trade Centre. Cuffe Parade, Colaba, Mumbai-400 005,

Authorized Officer's Details :-Name : Sanjeev P. Joshi e-mail: team7.04107@sbi.co.in Mobile No. :- 7738069229 Landline No. (Office):- 022 - 22177667 Annexure-A

E-mail ID of Branch: - sbi.04107@sbi.co.in E-AUCTION SALE NOTICE

SALE OF MOVABLE & IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002. The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possession o

the following property/ies u/s 13 (4) of the SARFAESI Act. Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged property/les in the below mentioned cases for realisation of Bank's dues will be held on "AS

IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS". Name Of Borrower(s): Sterling Gems, (Registered Address)- Flat No. 2501, Surnan

Trinity Tower No. 1, New Prabhadevi Road, Near Samna Press, Mumbai - 400 026. Name of Guarantor(s) 1) Shri Jayesh Babulal Mehta Flat No.A-201, Sanidhya Apartment, 22A, Walkeshwar Road, Mumbal-400 006. 2) Shri Chirag Mehta Flat No. A 201, Sanidhya Apartment, 22A, Walkeshwar Road, Mumbal-400 006. 3) Smt. Amita Jayesh

Mehta Flat No.A-201, Sanidhya Apartment, 22A, Walkeshwar Road, Mumbai-400 006.

Outstanding Dues for Recovery of which Rs. 39,37,46,378.03 as on 30.09.2011 + interest

at contracted rate till date thereon + expenses & costs (less cash recoveries) due to the secured creditor from M/s. Sterling Gems. Name of owner /Title Deed Holders M/s. Sterling Gems Description of Property Lot 1: Commercial office Unit no. 603 (admeasuring 2062 sq. ft. carpet area) at Naman Centre, Plot No.C 31. G-Block Opposite to SIDBI Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai 400051. Reserve Price (R. P.) Lot 1: Rs.7.29.00.000.00 (Society dues to the extern of Rs. 0.95 crores will be paid by the bank out of the sale proceeds of the proposed e-auction.) Earnest Money Deposit (EMD) Lot 1 : Rs. 72,90,000.00 Bid Increment Amount in multiple of | Bid Increase amount Rs. 5.00 Lac Date & Times of Inspection Inspection on 17.02.2021 from 3.00 p. m. to 05.00 p. m. E-auction on 24.02.2021 from 12.00 p. m. to 02.00 p. m. Date & Time of E-auction Date & Time For Submission of 22.02.2021 on or before 4:00 p.m.

E-Auction is being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS" and will be conducted "On Line". The auction will be conducted through the M/s. MSTC Ltd at the web portal (https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp). Contact Persons - Mr. Shri Argha Sengupta - CM, Mob No. 09231690249 e-mail id

Request Letter of Participation / KYC E-auction site, https://www.mstcecommerce.com

auctionhome/lbapi/index.jsp

argha@mstcindia.co.in, Mr. Sarabani Barai - Manager, Mob. No. 09051077886, e-mai d: sbarai@mstcindia.co.in , Mr. Rakesh ranjan – AM, Mb No. 09911700233, e-mail id rranjan@mstcindia.co.in.

-Auction Tender Document containing online e-auction bid form, Declaration, General ferms & Conditions of online auction sale are available in websites:- (https:// www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp). To the best of knowledg and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies However, the intending bidders should make their own independent inquiries regarding he encumbrances, title of property/ies put on auction and claims / rights / dues affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrance: whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues. The sale shall e subject to rules / conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The other terms and onditions of the e-auction are published in the following websites. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

https://www.sbi.co.in

Documents / Proof of EMD Etc.

Sd/-Date: 08.02.2021 Authorized Officer, Place: Mumbai State Bank of India

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that, Mr.Budhram H. Gupta the joint owner with Mrs. Manjudevi S. Gupta of Teat No. B4d4, Alica Negar Bidg, No.7 CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivli (E), Mumbai 400 101, expired on 29/05/2012. Now Mrs. Manjudevi S. Gupta the beneficiary of Will dated 06/10/2011 of the deceased is claiming his share in the property. Ve hereby invite claims or objections from the h

bjectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ interest of the society within a period of 15 (fifteen) like from the subflection of this neither with days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their clalms/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceas member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Dated on this 9th day of February 2021 at Mumba LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2. GROUND FLOOP SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO. PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 10 Cell: 9892276126/9619115212/9819502415

## JHARKHAND BIJLI VITRAN NIGAM LIMITED CIN:-U40108JH2013SGC001702 Singhbhum Electric Supply Area, Jamshedpur, 1st floor Co-Op. Bank Building Bishtupur, Jamshedpur. e-mail- sesa.jsr13@yahoo.in Ph. No. 0657-2320495 (o). https://www.jbvnl.co.i

1st Time Extension Notice

Consolidated

Due to some unavoidable reasons the due date of e-tender NIT NO.-89/ PR/ JBVNL/ 20-21 TRW Materials under O&M Head for FY 2020-21 under Electric Supply Area, Jamshedpur. 1. For any clarification please contact: 9431135902/9006027482

Other terms and conditions will remain the same. IMPORTANT SCHEDULE OF DATES FOR ABOVE NIT'S

Last date and time for uploading of E-Tender 15.02.21 upto 05.00 p.m. Last date and time for physical submission of original 15.02.21 upto 05.00 p.m. Demand Draft towards cost of BOQ and Earnest Money Date and time for opening of tender Part-I (Technical and 16.02.21 at 10:00 a.m. Commercial) Date and time for opening of tender Part-II (Price Part) Further communicated Tendering Officer and address for communication Electric Supply Area, Jamshedpur

हेत एवं राष्ट्रहित में ऊर्जा बचावें। कृपया अपनी शिक को टॉल फी नं० 1800 345 6570 पर दर्ज करायें। PR No. 239367

PR.NO.241059 Jharkhand Bijlee Vitran Nigam Ltd(20-21):D

**GM-cum-Chief Engineer** ESA, Jamshedpur



### BALAJI AMINES LI (An ISO 9001:2015 Company)

Regd. Office: 'Balaji Towers', No. 9/1A/1, Hotgi Road, Aasara Chowk, Solapur - 413 224

#### **EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE NINE MONTHS AND QUARTER ENDED DECEMBER 31, 2020

Standalone

(Rs. in Lakhs)

- 1			Otalivalorie					Consolidated						
SI.	SI.	Particulars	Quarter ended		Nine Months ended Year er		Year ended	Quarter ended		Nine Months ended		Year ended		
ı	No.	Particulars	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
		Γ		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	1	Total Income from Operations	36684.63	28328.43	22405.14	86309.61	69105.90	92931.69	39263.91	28307.24	22810.39	89989.73	68120.25	94078.56
	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9152.35	6407.50	3722.37	20218.66	10796.12	15371.41	10435.85	5971.23	2914.93	20632.45	9033.35	13110.36
	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9152.35	6407.50	3722.37	20218.66	10796.12	15371.41	10435.85	5971.23	2914.93	20632.45	9033.35	13110.36
	4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7016.41	4766.16	2673.18	15247.88	8140.28	11375.31	7890.58	4420.18	2068.98	15468.85	6791.10	9747.03
	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7016.41	4766.16	2673.18	15247.88	8140.28	11375.31	7890.58	4420.18	2068.98	15468.85	6791.10	9747.03
Г	6	Equity Share Capital	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02
	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	66116.02	66116.02	56852.02	66116.02	56852.02	56852.02	65166.11	65166.11	56753.24	65166.11	56753.24	56797.69
ſ	8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)												
1		1. Basic:	21.66	14.71	8.25	47.06	25.12	35.11	23.14	14.12	7.22	47.44	22.83	32.34
		2. Diluted:	21.66	14.71	8.25	47.06	25.12	35.11	23.14	14.12	7.22	47.44	22.83	32.34
N	otes			***		2			· · · · · · · · · · · · · · · · · · ·		Tie.			

1 The above unaudited results, as reviewed by the Audit Committee, were considered, approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on February 08, 2021.

2. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.balajiamines.com.

> By the order of Board for Balaji Amines Limited A. Prathap Reddy Executive Chairman

Date: 08/02/2021 Place: Secunderabad



#### जाहीर सूचना

मि श्री. संतोष पांडे, र/ठि.: महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथे घोषित करीत आहे की, संतोष कूमार पांडे हे नाव बदलून संतोष पांडे असे दिनांक ८ फिब्रुवारी, २०२१ रोजीचे प्रितिज्ञापत्रानुसार करत आहे, नोटरी जे.पी. पाल यांच्या समक्ष शपथपत्र. दिनांक: ०९.०२.२०२१ ठिकाण: मुंबई

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनीं बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : सधआ-१०/४७ / २०२१ सार्वजनिक न्यासाचे नावः SHREE MAZGAON BAZAAR K.V.O. JAIN SANGH बाबत. SHRI KIRIT TEJSHI GALA अर्जदार.


सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

#### अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १००८/-(अक्षरी रूपये एक हजार आठ केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०३/०२/२०२१ रोजी दिली.



#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given through my client MRS. REHANA MUNIR AHMED who is the owner of Flat No. B-1/7 Ground Floor EVEREST HILL CO-OP HSG. SOC. LTD., Near Siddhivinayak Hospita Lane, Navghar Road, Bhayander (E), Tal. & Dist-Thane-401105. She was the joint owner with MR. MUNIR AHMED MEHBUBALI KHAN and he expired on 29 06 2019 at Bhayander (E) Now she is selling the above said flat to any interested Purchaser or Buyer. After the death of the deceased, the society has transferred the said flat in the name of MRS. REHANA MUNIR AHMED in Share Certificate bearing Share Certificate No. 100, distinctive nos. from 496 to 500. Thereafter, she became the single owner of the flat premises. If any person has any objection against my client over sale of the above said property or regarding egal heirs in respect of the above property through legal mais in respect of the above properly through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser

Date: 09/02/2021 R. L. Mishra Advocate, High Court, Mumbai Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E),

#### जाहिर नोटीस

PUBLIC NOTICE

te Mr. Casmir Jacob Barboza, member

he Shubham Co-operative Housing Society Ltd

wner of Flat No. 204, Building No. C-77, Shant lark, Mira Road (East), Dist. Thane - 401 107

and holder of Share Certificate No. 070, die

ntestate on 11/01/2021 by nominating Mrs Eliza Casmir Barboza & Mr. Roshan Clement

asmir Barboza. Mrs. Eliza Casmir Barboza

aiming transfer of shares and interest in th

capital / property of the society belonging to the

eceased in her name being the wife, nominee as vell as next kin and surviving legal heir and

accessor of the deceased with no objection o

he another legal heir and nominee of the leceased. The claims and objections is hereby

rvited from the other legal heirs and successor

f the deceased if any for the transfer of th

hares and interests in the capital/property b

the society in respect of the said flat. The claimants/objectors may inform to undersigne

vithin period of 15 days from the publication o

his notices failing which the society wil

ransfer the shares and interest in the capital

roperty of the society belonging to the

ceased and thereafter any claim or objection

Shon No. 14, A-5, Sector-7, Shantinaga

Mira Road, Dist. Thane - 401 107

K.R. Tiwari (Advocate

vill not be considered.

जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात येते की, माई आशिल श्रीमती. सुशिला विजय रोडे यांनी असे कळविले आहे कीं. श्री. विजय आत्माराम रोडे गळावे आहे वर्ग, आ. १५०४ आसारा स मांना झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत दि. १२ १९,२०१२ रोजी वाटप पत्रानुसार श्रीदर्श १५भे/ओ.१ एस.आर.ए. को.ऑ.ही.स्पे.लि इमारत क. १५अँ/अँ१, संघर्षनगर, चांदिवलं फार्म रोड, आंधेरी पुर्व, मुंबई—४०००७२ य ठिकाणी सदनिका क. ००१ प्राप्त झालेली आहे . ०५.०१.२०२१ रोजी श्री. विजय आत्मारा रोडे यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या पश्चा त्यांची पत्नी व माझे आशिल श्रीमती. सुशित विजय रोडे हे एकमेव वारस आहेत.

श्री. विजय आत्माराम रोडे हे श्रीदर्शन १५ओ/ओ. श्रीमती. सुशिला विजय रोडे यांच्या नावे सदर सदिनका हस्तांतरण करून मिळण्याकरिता त्या संस्थेकडे प्रस्ताव दाखल करणार आहेत. ग नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्ते

भ्रमलेले सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी भरत्य सार्वाच नान च हिरासच्य हस्ताराः करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदार किंव अन्य मागणीदार्∕हरकृतदार यांच्याक्डून हक्क गण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. तरी ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्या व हरकती लेखं स्वरूपात खालील पत्त्यावर कळवावे. जर १५ दिवसाच्या आत कोणत्याही व्यक्तीर हरकती / मागण्या आल्या / केल्या नाही तर सदर रण संस्थेकडून केले जाईल . देनांक : ०८/०२/२०२१

अँड अनिल स जाधव अड. जानल स. जावप शॉप नं. ०३, स्वामी समर्थ बिल्डींग च्य समोर, सेक्टर—१६ई, रोड पाली गाव कळंबोली, ता. पनवेल, जि मो. नं. ९८२१०६२०११

#### ⋘ **MAHA**TRANSCO

#### **TENDER NOTICE**

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors/agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in for following work

Period for submission of E-Bid: EE/400kV/RS(O&M)/DN/KHR/Ten-18/20-21 05.02.2021 to 12.02.2021 up to 23:59hrs (RFX No 7000018717)

Name of Work: Supply & installation of 220V DC 500AH Battery Set at 400kV Kharghar Substation

Estimated Cost	EMD (Rs)	Tender Fee (Rs)	Closing Date	Technical Opening dt.	Commercial opening date
Rs.1,764,964.77/- (Including GST)	Rs. 17,649.65/-	Rs.525/- (Including GST)	<b>12.02.2021</b> up to 23:59 hrs	<b>15.02.2021</b> at 10:00 hrs (If possible)	15.02.2021 at 10:15 hrs (If possible)

#### Contact Person:

1) Mr. A.V.Mahindrakar, Executive Engineer, 400kV RS O&M Dn., Kharghar, 8554995155

2) Ms. P.C. Deshpande, Dy.EE (O), 400kV RS O&M Dn., Kharghar, 9819313988

For further details visit our website www.mahatransco.in

(New) - https://srmetender.mahatransco.in.

11 Tender documents can be downloaded by only online from aforesaid website. 2] Eligible contractor should submit their bid well in advance instead of waiting till last date.

MSETCL will not be responsible for non-submission of Bid due to any website related problems. Note:- All eligible interested contractors are mandated to get enrolled on SRM E-Tender portal

> **Executive Engineer,** 400kV R.S. (O&M) Dn., Kharghar

### सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१

#### अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर::९१-२२-३९८२९९९९, फॅक्स: ९१-२२-२४९५२९५५ ई-मेळ:investors@alkem.com वेबसाईट:www.alkemlabs.com

#### सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता अंतरिम लाभांश देण्याकरित गिर्धारकांची पात्रता निश्चितीच्या उद्देशासाठी नोंद दिनांक म्हणून कंपनी शनिवार, १३ फेब्रुवारी २०२१ ही तारीख कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार निश्चित केली आहे.

ज्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे असतील त्यांना अंतरीम लाभांश देण्यात येईल अ) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड पांच्याद्वारे सादर केलेले लाभार्थी मालकांच्या यादीनुसार विद्युत/डिमॅट स्वरुपात भागधारणासंदर्भा

ब) शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी किंवा त्यापुर्वी वास्तविक स्वरुपातील भाग हस्तांतरणास प्रभा देल्यानंतर कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात सदस्य म्हणून असलेले.

नोंद दिनांकाची सूचना कंपनीच्या www.alkemlabs.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डिमॅट स्वरुपातील भागधारणा असणारे संबंधित भागधारकांनी त्यांचे पत्ता बदल, बँक तपशील आणि र्दसीएस तपशीलबाबत पत्र द्यावहार त्यांचे दिपॉसिटरी सहभागीटारकदे करावा वास्तविक स्वरुपात . गागधारणा असणाऱ्यांसंदर्भातील उपरोक्त तपशील कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी यांन (पश्चिम), मुंबई–४०००८३ येथे पाठवावेत.

वेद्युत स्वरुपात कंपनीचे भागधारणा असणारे सदस्य, ज्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांन विनंती आहे की, त्यांनी भविष्यात विद्युत स्वरुपात आमच्याकडे दस्तावेज पाठविण्यास सोईस्कर व्हावे पाकरिता डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) मार्फत त्यांचे ई-मेल पत्ता नोंद करावेत. ज्या सदस्यांनी र्याचे ई-मेल नोंट केलेले आहेत त्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांच्या दिपीसह ते वैध करून घ्यावेत गस्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांनी त्यांचे ई–मेल नोद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी भविष्यात विद्युत स्वरुपात आमच्याकडे दस्तावेज पाठविण्यास सोईस्कर व्हावे याकरित कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचे ई-मेल पत्ता नोंद्र करावेत.

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरित

मनिष नारं

ठिकाण: मुंबई दिनांक: ०८ फेब्रुवारी, २०२१

अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

#### PRITISH NANDY \* COMMUNICATIONS

Pritish Nandy Communications Ltd CIN L22120MH1993PLCO74214 Registered office: 87-88 Mittal Chambers Na

OTATIONERS AND CONCENTED CONCENTED CONCENTED CONCENTED CONTROL									
		STAND	ALONE		CONSOLIDATED				
PARTICULARS	QUARTER ENDED		NINE MONTHS ENDED YEAR ENDED		QUARTER ENDED		NINE MONTHS ENDED	YEAR ENDED	
	December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	
Total income from operations	224.50	311.42	337.81	2,728.27	224.50	311.42	337.81	2,728.27	
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	(396.35)	(69.11)	(512.49)	66.04	(381.87)	(54.72)	(469.20)	123.47	
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	(396.35)	(69.11)	(512.49)	66.04	(381.87)	(54.72)	(469.20)	123.47	
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	(388.71)	(42.15)	(491.19)	88.09	(377.41)	(31.63)	(459.86)	130.39	
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(390.21)	(42.96)	(495.69)	82.30	(378.91)	(32.44)	(464.36)	124.60	
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-		-	6,834.07	-	-	-	6,661.20	
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	(2.69)*	(0.29)*	(3.40)*	0.61	(2.61)*	(0.22)*	(3.18)*	0.90	
*Not annualised									

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 8, 2021.

• The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (http://www.pritishnandycom.com) and on the website of BSE (http://www.bseindia.com) and NSE (http://www.nseindia.com).

Kishor Palkar Chief Financial Officer Mumbai, February 8, 2021

नोंदणीकृत कार्यालय: ६०१ व ६०२, पेनिन्सुला बिझनेस

पार्क, ६वा मजला, टॉवर ए, सेनापती बापट मार्ग,

Yatender Verma VP/ Finance, Compliances and Legal Affairs For more details, contact Yatender Verma at verma@pritishnandycom.com

Santosh Gharat Company Secretary and Compliance Officer

Pallab Bhattacharya Wholetime Director and CEO

DCB BANK

#### PUBLIC NOTICE

जाहीर सूचना Notice is hereby given to the public at large that, by virtue of an Agreement dated 15/06/2012 One Sulakshana Sitaram Pednekar alonghwith sitaram Murari Pednekar had purchased residential a Flat बँक लिमिटेकडे आहे. लिलाव शाखा ठिकाणाचा पत्ता ---- वर उपलब्ध आहे premises on ownership basis i.e. Flat No. 004 i

लोअर परळ, मुंबई-४०००१३ खाली नमुद कर्जदारांनी डीसीबी बँक लिमिटेडकडून दागिने समोर कर्ज सुविधेतील संपुर्ण देय रक्कम देण्यास सूचना वितरीत करण्यात येत आहे. त्यांनी संपुर्ण देय रक्कम परतफेड न केल्याने ११ व २५ फेब्रवारी, २०२१ दरम्यान तारण दागिन्यांचा लिलाव आम्ही संचालीत करणार आहोत. पुढील कोणतीही सूचना न देता खाते हटविणे/लिलाव तारखेत बदल करण्याचे अधिकार डीसीबी

#### premises on ownership basis i.e. Fiat ivo. uu4 iii "B" Wing, in the building known as Mira Park of New Mira Paradise Chs. Ltd. Opp. Geeta Nagar Phase-II, behind Old Petrol Pump, Mira Road (East) Thane from Shri Kirit B. Tanna. The said sitaram Murari Pednekar died intestate on at Mira Paradise Charlon (2014) Bhayandar 25/10/2020 leaving behind thei surviving his widow Sulakshana Sitaram Pedneka and two sons viz. Sachin Sitaram Pednekar Shivam Sitaram Pednekar are the heirs and lega representatives as per succession law and there are no other heirs and legal representatives. Now my clients intend to make an application to the said society for the transfer of the said flat and the said share and interest in the capital of the societ said share and interest in the capital of the society in their names. having any interest, rights, title or any type of claims through any legal heirs of the deceased persons in respect of the said flat should intimate the same in writing to me or my office address: Shop No. 58, Ground floor, Ostwal Park, Building No. 7, Jesal Park Road, Bhayandar (East), Dist. Thane, or to my client along with documentary proof within 14 days from the date of publishing this notice, failing which my client will proceed with proceedings in respect of the said A. R. DUBEY Plat. Date: 09/02/2021 Advocate High Court १७ M.: 9323598618 20 22 २३ 28 २६ २७ 35 २९ ₹0

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका क्र. २०३, दुसरा मजला, न्यू टीना टॉवर को. ऑप. सहकारी सोसायटी लि., टेलिफोन ऑफिस समोर फाटक रोड, भाईंदर (प), तालुका जिल्हा ठाणे हि श्री हिराचंद हसमुखलाल शाह ह्याच्या हिच्या नावे आहे. सदर सदनिकेचा हिराचंद हसमुखलाल शाह आणि मे. लिना बिल्डर्स, यांच्यातील दिनाक २००० चा मळ करारनामा गहाळ (हरवला) आहे, तशी ऑनलाईन प्रोपाटी मिसिंग रजि.नं. ५८९/२०२१, दिनांक ०६/०२/२०२१ रोजी त्यांनी केलेली आहे, तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा. कोणत्याही प्रकारचा हक्क. अधिकार, हितसंबध, दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, टेलीफोन एक्सचेंज समोर, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल. सही

जाहीर नोटीस

वकील - केनेट आर. गऱ्या

## दागिन्यांचा लिलाव व निमंत्रण सूचना

ग्राहक ग्राहकाचे नाव आयडी / नंबर क्र. 朝. गोविंद बिशुन पाल राहिल उस्मान पटेल सुनिता शंकर तांबे मासुमा छोट्भाई सुखियानी संतोष तुकाराम देसाई १५१ २२६ ००३३१७४३५ હદ્દ १०१०४७९२४ १०१५८१४०१ १०१९३९६२२ ३0१ १०२३५९३५१ जुझार फकरूदीन बोहरा वडगाव मोह. सादिक मोह. इकबाल शेख १०१५९२०१७ सईदद्दीन नुरूद्दीन बेग मोहम्मद अमीर अब्दल रझाक दोस्स 080886686 છા १०१०५६८३७ १५२ २२७ १०१९४०६८२ 302 १०२३५९४२५ सुमेश चंद्रकांत शर्मा 0१२२१९६५५ मोह. झहिर शेख १०१०५८६५९ झहिर अब्बास मोह. सुभान शेख ज्योती अमित चावरीया ১৩ १५३ १०१५९२०५३ हमा सईदद्दीन बेग २२८ १०१९४२८६९ फातिमा मोहमदकिल अन्सारी ₹0₹ १०२३५९४२७ झियाउरेहमान हसन शेख ०१७०३६०२४ कुंदा लक्ष्मण चिंचय ७९ १०१०६२२८५ खालीद अलीकादर अन्सारी १५४ १०१६०६१७७ बसीद सोहेल शेख २२९ १०१९४३८१२ मोह. एझाज अन्वर शेख १०२३६६१७७ नंदकिशोर मोतीराम हिंगळे ०१७१०७४२६ 00 ३०१०७८३०६ उमर फारूख कादरी १५५ १०१६२३४४३ शेख निलोफर मोह. सलीम 230 १०१९४३८९९ शेशगान रामसमझ सिंग जितू शोकीन भागवने १०२३८५२०७ १०१०८२५८३ सायरा बानो इलियास शेख १०१६२९२८१ शाहीन मोहम्मद खान ०१७१४८९५८ आशा नंदिकशोर हिंगळे ८१ १५६ २३१ १०१९४४८२८ मोहम्मद नफिस शेख स्नेहा जितेंद्र नशिबा 30€ १०२३९६००० नम्रता विकास फोका 63 220220303 कायनात इलियास शेख १५७ १०१६५५८९१ विशाल राधेश्याम राजभर झाकिर हसेन 086340658 २३२ १०१९४५०८८ शोएब मुझफ्फर कुरेर्श १०२४२१००१ ₹0७ 0२९0४03१0 फिरोज अहमद शौकत अली चौधरी १०१०९३६६७ नर्मदा आर. कनोजिया ८३ १५८ १०१६५६५४० मिश्रा रामा शंकर 233 १०१९४५८१४ दिनेश आर.एस सबीना मोहम्मद शुएब खान 306 १०२४३३६८४ दबाहिम मोहम्मट सामनानी १०११५१७३७ इम्रान युसूफअली खान १५९ मृत्युंजय जगदीश सिंग प्राचीन मनीर पटेल ०३१०२७९७४ १०१६५८०३४ 238 १०१९५२९१३ लता संतोष चाकोर 308 १०२४४२१०१ प्रिया गोतर्शन कपादिया रंगबहादूर एस. यादव १०१६७६२३१ शाहबाझ खुरशीद अहमद अन्सारी १०११५४४७१ रमाशंकर दिनानाथ शर्म ०३९११६७२८ ८५ १६० २३५ १०१९५६२५५ डमरान महम्मद शेख 380 १०२४४२९६५ करीम मुझफ्फर खान १०००२४०५३ रईसुद्दीन हिसामुद्दीन बारबर १०११६४२६२ पुष्पा ओमप्रकाश तिवारी १६१ १०१६७७८७४ सुकूमार एम. शेट्टी २३६ १०१९५७४९० १०२४४६१७४ | ताहिरा रईस करेशी 388 मोहम्मद मैनुद्दीन बैतुल्लाह अनंत विश्राम कजरे १००१०८९८३ इरफान रहेमान खान ८७ १०११६५०५३ १६२ १०१६९५३७९ ताहेरुनीस्सा जमालुद्दीन सलमार्न २३७ १०१९६६९८५ रेखा प्रशांत हिंगळे ३१२ १०२४७४६०४ १००११९८३२ उस्मान सुभान अली खान १०११९२००५ नदीम इकबाल शेख १०१६९९३३२ परमेश पाल १०१९७९०१४ नजरूल अन्सारी अमित कुमार सिंग १०२४८३४५३ निलोफर सादीकअली नुरानी शिवाजी हरिभाऊ नलावडे १००१४४८३५ १०१२०७२५७ १६४ १०१७००८१८ आशा रविंद्र सिंग १०१९७९६५८ अजय गिरधारीलाल सराफ ३१४ १०२४९००१८ गोपाल सिलवंथा याद मिलन राजाराम साऊदी १००१६४५८७ १०१२०८६११ राधा धनंजय भोसले १०१७२२०६५ विलीना कलींदर मा १०१९८०३९० शबाना इनायतुल्लाह खान घौसेउद्दीन समीउद्दीन मिझ ३१५ १०२५४३०१४ १००१७८१२७ मश्ताक अस्मत करीम आल १०१२१०४५४ विकास सदानंद शुक्ल १६६ १०१७३११५१ श्रृतीका निर्णय खरडे १०१९८०५३३ पप्प घनशाम मिश्र २४१ विभा सुमेश शम १०२५४५२८५ ३१६ १००१८२६७३ अहमेदुल्लाह मोह. तस्लीम शेख १०१२१०५७३ संदीप सैनी १०१७३९४५४ झाकिर हुसेन मुबारक हुसेन १०१९८२११२ दिप नारायण तिवारी २४२ १०२५४५२९१ नासिर हुसेन परिहार ३१७ १००२२१०१६ जावेद अस्लम खान १०१२१८८१७ भारती प्रकाश शिपे १०१७६४४९८ अखिलेश परमात्मा प्रसाद पांडे ९३ १६८ १०१९९१८११ फरहान आयुब शिरगावकर २४३ ३१८ १०२५५८९७६ ३१९ १०२५६५०८९ रिंकू रवी राज १००२३७५७८ १०१२३२५७८ महर झाकीर हुसन १०१७६५२५३ १०१९९८४५७ । स्टिफन जसिफ डिजोझा राधेश्याम अवधराज विश्वकर्मा १०२००३६३१ विशाल केशव चव्हाण १००२८०५५२ - प्रकाश सोमा चव्हाण ९५ १०१२३३८११ अमजद अब्दल्लाह खान १०१७६६४०५ राजेशकुमार देवनाथ झा १७० २४५ १०२६१८२६४ योगेश वेरशी निसार 320 १०१२३५६४८ उमेरा बानु मकसुद परांदे १०१७७४३९७ रिंकीदेवी मुकेश प्रसाद १०२००४९०८ सुचित्र रामचंद्र महाडीक हेनल उपेंद्र शाह १००२८१८८५ ९६ १७१ २४६ १०२६२०७४३ १००३१०४०६ मोह. झियाउद्दीन मोह. मुसलेउद्दीन १०२००७४६० वकास सागिर अहमद अन्सारी ९७ १०१२३९४५३ झाहिदा खातून १७२ १०१७९०९२५ रवी पी. मेहता २४७ सलमान ताहिर कुरेशी १०२६२८८५३ १०२०१५०६२ राजकमार राधेशाम पाशी १००३२७९९१ | उस्मान गनी मुल्ला 38 १०१२४८९७९ परवीन अब्दुल्लाह शेख १७३ १०१८०६७६८ | प्रसाद जगन्नाथ कोळी 288 ३२३ १०२६३७६५० सलमान युसूफ मच्छीवाला 80031921943 अमित कपर 99 १०१२५०८७१ १७४ १०१८०९०८१ मनिष श्रीरंग कोळंबेकर २४९ १०२०२४९२४ | आशा मारुती लोटे १०२६६७३८२ जानवी प्रकाश सावंत 358 १००३८४३१८ चौधरी सिराजुल्लाह मोहम्मद मुगीस १०१२५१२५१ - शहनवादा अन्सार अहमद शेख १०१८१५२९२ मोहम्मद आकिफ तारीक 800 १७५ २५० १०२०२४९२९ जावेद इब्राहिम कुरेशी दर्शना अशोक परदेशी ३२५ १०२६७०५३३ मनोज नारायण सांभु १०१८१७८७६ शिल्पा सधाकर शेदी 57.2E5E003 १०१ यासमीन बशिर कासमानी १७६ २५१ गुलाब नंदलाल जैस्वाल १०१२५१५११ १०२०२७७१९ ३२६ १०२७४८८६० छोटेलाल देवतादीन पांडे १७७ १००४३६१०२ मिता मिलींद गीध १०२ १०१२५४८४२ ज्योती प्रेमचंद जैस्वाल १०१८२०४७२ अर्जुन दाधिराम जोशी २५२ १०२०३५८७३ शर्मिला शिपे ३२७ १०२७५३००९ श्रेया अमरेश पांडे संजय एस. भन्साली सरफराज मुजीबुल्लाह खान रामकृष्ण सुभाष तिवारी १००४३९२२८ १०३ १०१२५६३२६ 2618 २५३ कुतूबुद्दीन शेख ३२८ १०२७५८०३७ शत्रुघन राजेंद्र सहान १७९ १००४५८७६८ सोनावाल्लाह हिदायतउल्लाह खान १०४ १०१२६८३२७ हेमंत प्रेमराव पाटणकर १०१८२६२९८ दिलशाद अब्दुल कादीर शेख २५४ १०२०४७६५० निलोफर मुश्ताक अहमद खान फरिदा काझिलाल शेख १०२७६०७५१ आरिफ अहमद अली हसन कुरेशी साबिया अन्सारी १००४७६६४१ मकसुद अहमद अब्दुल्लाह शेख १०५ १०१२७२५१७ 058 प्रशांत प्रभाकर बनसोड १०२७६०७६१ मोईनुद्दीन राजमोहम्मद शेख १०१८३६६७० खाजासाब अहमद शेख १०२०४८४४६ रिझवाना आरीफ मर्चंट आफरोझ फिरोझ वालियानी फातमा खान १००५०३४१५ १०६ १०१२७५२९४ १८१ २५६ मोह. रुखसार सज्जाद खान १०२७६२५९५ ३३१ स्वप्नील विजय गुडेकर १०१८३६७१४ निरंजन भूजंगराव इगवे १००५१७५३९ खान बद्रझम्मा अलीअहमद १०१२७७४९६ १०२०४८८४५ कल्पेशकुमार रमणलाल व्या १०२७७९६८३ गुलाम मुस्तफा मुनीर आलम सिद्दीकी तस्नीम इस्माईल पेटीवाला १०१२८०६७१ अमित मिश्रा ३३२ १०१८३८०५० पापन्ना मुरली गौडा १०२०५०६३३ कृष्णा चंद्रा महापात्रा १००५८९५६८ १८३ १०२७८२२१० अजय शंकर पवार कौशिक व्रजलाल गोंदालिय १००६०८२५१ १०१२८१३८६ कासिम अमीन सिद्दीकी १८४ १०१८४२१४४ विवेक सदानंद देवे १०२०५१२६७ अहमद अब्दुल सलाम कुरेशी 333 मनोज काशिनाथ शिंदे २६० १०२०५७३१९ श्वेता एन. पुलूगुरथा 338 १०२७९००३५ १०१२८५६३६ हनिफा मोहम्मद इरफान वालेरा १८५ १०१८४३४५७ तुषार प्रदीप आचरेकर १००६१६३६८ अमिता किशोर कदम ३३५ 38 १००६१९९९७ मेहजबीन खान १०१२८५९४४ अफसर अली हुसेन खान १८६ १०१८४३७३० हर्मेश जयंत बारोट २६१ १०२०५९४७७ प्रकाश बिजल वागेला १०२७९२४१७ 338 १०२७९४२४३ नगिनाबानो मोहम्मद सुलतान खान १००६८७५५० राजानी जिगरअली दाऊदअली १०१२९५८३३ शैलेश रमेश सावडेकर २६२ १०२०५९८९० आसिफ इकबाल कचरा १०१८४४४९७ पुजा रामदास पपाल ११२ ३७ १८७ कृणाल केशरी केशे १०१२९८०६७ सोमु निजा गौडा १०१८४५८९९ जॅक्सन मिखाईल फर्नांडे १०२०६३६०१ प्रकाश त्रिलोचन दलेई ३३७ १००६९९७७९ शहनाझ अब्दुल मोईद खान ११३ 338 २६३ १०२७९६९४३ परवीन तौसीफ शेख १००७०१२६३ अभिलाषा पंकज वर्मा १०१३०४४९६ मोहम्मद मोहसीन कुरेशी १०१८५१०३९ सुनिता विष्णु मिसाळ १०२०६८०५३ स्नेहल सचिन हांडे ३३८ 38 ११४ १८९ २६४ १०२७९६९५४ शाहिन मुन्ना शेख १०१८५१२३० शमीमा मजम्मील खान १०२०६८८१७ रिभा सर्वेश सिंग 80 १००७०७८९७ आस मोहम्मद खान ११५ १०१३०५४२१ सुमन बळीराम साळवी १९० २६५ मनिषा रविंद्र भोकरे १०१३१५९०९ जयश्री नितीन साळवी १०१८५२०६१ | मोहम्मद अश्रफ शेख १०२०७१४०३ मोहम्मद आसिफ खान १०२८००१०७ मोहम्मद रईस खान ११६ १९१ 380 ४१ १००७४१०६० २६६ १०१३१९८४० रौनक मोहम्मद उमर शेख १०२०७३९५२ लॉरेन्स गॅब्रीयल मिरांडा १०२८०२६६२ राजेंद्र रघुनाथ पांचाळ १०१८५५९०२ पेरिनबा राणी दराईराज ४२ १००७४५८०१ इम्रान मोह. यासीन धुरू ११७ १९२ २६७ ३४१ चैताली दिवे १०२०९०६३० अंकिता रामशंकर शुक्ला 83 १००७५६८५२ दिलीप हरि गांगोडे ११८ १०१३२४९७८ हमेरा मोह. शाहीद कुरेशी १९३ १०१८६८५८८ चेतन अमृतलाल कन्सारा २६८ 385 १०२८०४५८२ e195 Ee1e10 0 8 १०२०९६५०५ मनीशंकर हरिशंकर शर्मा 805008055 88 इम्तीयाझ नियाझ खान ११९ १०१३३३०७८ अखतर अतीतुल्लाह चौधरी १९४ १०१८७३७१० किशोर महेंद्र कांबळे २६९ 383 अब्दुल्ला अब्दुलकरीम शेख ४५ उत्पल मृत्युंजय देनरेह १२० १०१३३४५८९ सुनिल जी. फोका १९५ लतिफअहमद चौधरी २७० १०२०९८६११ प्रशांत वसंत वैती रेश्मा महेश मोरे १००७७९७३३ १०१८८०६६३ 388 १०२८०७०८९ २७१ ४६ १००७७९८५७ युनूस फौजदार अन्सारी १२१ १०१३३९४४३ योगेश शंकर पैनाईक १९६ १०१८८३६९५ वेंकडापथी नारायणसामी नायकर १०२१००१४५ संतोष राजेश गोवाड १०२८०७५६१ नझमा सय्यद अहमद ३४५ १०१३४१४१८ लिलता संदीप वेलंडे १९७ १०२१००८२३ पार्वती अप्पासाहेब शिंदे संजीव शंभूलाल चंदन ૪७ १००७९९३५९ १२२ १०१८८६८५० अझिमा बानो मोहम्मद नदीम शेख २७२ ३४६ १०२८०९२९७ महेतलत मोहम्मद अली शेख १९८ १००८२९८३० हरपाल मल्होत्रा १२३ १०१३४२८३४ अरिफा निजामुद्दीन शेख १०१८९२०७२ मंगेश गणेश महाडिक २७३ १०२१०३६८४ मारिया पुत्तू पुजारी अली रझा शकील फकी १०२८१०१७१ स्वप्नील सिंग श्रीधर रुद्रे गौडा श्रीनिवास बलराज गुंडू मोह. खुर्शीद आलम उमाईश शेख ४९ १००८३३५०७ १२४ १०१३४५८२० १९९ १०१८९३४११ २७४ १०२१०३७८९ ንሄዩ १०२८१०४९२ झिशान इब्राहिम मोमीन 40 मोहम्मद इरफान चुनावाला १०१३६२४७२ नादिरअली एच. कजानी १०१८९६११२ दर्शन दिलीप भट्ट १०२१०६८१५ प्रशांत यादवा पुजारी १०२८१२११९ शेख मोह. सोहेब १००८५७७४८ १२५ ३४९ शमा मोह. हकीम खान ५१ १००८६७१४० अरविंद्र महेश सक्सेन १२६ १०१३६३८१९ २०१ १०१८९६४८२ २७६ १०२११३६३६ राम समुझ मौर्या १०२८१२६८६ रानी ताझिम कुरेशी 340 लेखपाल सिंग पटेल १२७ १०१३६५९४३ मुन्नू अली १०१९००२६० नाहिद मन्सुर १०२११५७७० एकता विनय तिवारी दिलीप तुकाराम उत्तेकर ३५१ १०२८१४१०३ १००८८१९६५ १०१३६७०६६ गोपाल केशवप्रसाद चौरसिया संदेश राजू धोत्रे १०२११७४४० अन्वारी कादर खान ३५२ १०२८१६३९२ हर्षद कांतिलाल पटेल निर्मला उदयसिंग राजपूत १०२१२१६०५ सचिन हरिश्चंद्र भावसार १२९ १०१३६७९४८ फुरकान मोहम्मद युसून खान 208 १०१९०२७१० पुजा अजय खत्री ३५३ झिकरा असत करेशी १०२८१६५८८ ५५ १००८९०६९२ मेहबुबआलम मोहम्मद यासीन शाह १३० १०१३६९००७ गौरी सुनिल फोका १०१९०२८०३ शिवानी पुरूषोत्तम दळवी १०२१३८८९५ विजय शिवनाथ पाठारे २०५ 960 ३५४ १०२८१६६९० | नफासत फातिमा मोहम्मद इशाक शेख ५६ १००८९२०७० साजिदा इम्रान खान १०१३७४३०९ हमा अस्लम शेख २०६ १०१९०६१८८ प्रदीप गिरीजाशंकर मिश्रा १०२१५३१६८ हसीब हनीफ शेख १३१ २८१ १०२८१७८७५ ५७ १००८९६५६४ अक्रम गेहलोत १०१३७९७५२ विजय रामदास थोरात १०१९०६४७६ प्रभाकर काळुदास तांबे १०२१६४१५९ सुधीर रंजन सेठी २०७ २८२ १३२ अरुण कालिदास पवार १००८९९१०६ मुद्दस्सर जमील पठाण १०१३८९८११ गंगाधर झा २०८ १०१९०६९८६ अब्दुल रेहमान अब्बास मलबारवाला २८३ १०२१७५८६१ देवराज गोवदे गौडा 46 १३३ १०२८२०८७३ सादिक हुसेन शौकत हुसेन कादरी ३५७ १०१३९०३३३ हमीदा अली पटेल १०२१७९५७१ श्रीनिवास वेंकट राव ५९ १००९०००३७ रेखा अर्जुन पुरोहित १०१९०८९२९ जेफरी डॉमनिक ऑगस्तीन २०९ १३४ २८४ १०२८२०८७८ मझहर अब्बास नक्कान हुसेन सय्यद ३५८ १०१९१०२५२ चलीतर डांगी १०२२०६३०० विजय पांडुरंग कांबळे €0 १००९२४५३३ खलिल गुलाम रसूल शेख १०१३९५०९७ निशा भागुराम तांबे २१० १३५ २८५ १०२८२२४२५ संपदा संजय शेलार ३५९ ६१ १००९२७५५३ रामदास बाळु पपाल १०१३९५१२९ अहमद खान २११ १०१९११३०७ जोहराबी फारुक सय्यद १०२२२९७४ संतो हरिलाल कनौजिया १३६ २८६ ३६० १०२८२२७६० रघुनाथ सुभाना बनसोडे १०२२२५९७४ निशा खान ६२ १००९३०२३७ | मोहम्मद इस्माईल शेख १३७ १०१४०१८४६ | शहनाझ फरहीन खान २१२ १०१९११३७७ हिरिश्चंद्र यादव २८७ ३६१ १०२८२४४३८ विनोद गणपत शेलार १०१४१४९६५ देवेंद्र मोहंती १०२२३३१९७ अश्विन संदीप सणस ξ3 १००९४७३४४ दिपक इंद्रबहाद्र सिंग १३८ २१३ १०१९१५५३६ अभिजीत यशवंत भोसले 335 ३६२ १०२८२५१६६ सुनिल परशुराम जगदाळे इरशाद अहमद मोहम्मद जब्बार खत्री १०२२३४८७४ संजय जनार्दन कांबळे ६४ १३९ १०१४१५८२२ संजय रामकेदार जैस्वाल २१४ १०१९१५८५० प्रफुल्ल श्रीपत गुरव २८९ 200886306 ज्योती सचिन जाधव ३६३ १०२८२५७२१ ६५ १००९४९४३२ रिपॉन इचाकअली सरदार १४० १०१४१६७५८ प्राची प्रकाश दरडे २१५ १०१९२०१०७ | राहुल राजकुमार पोद्दार 290 १०२२४९५१५ पुजा भागाजी सोनावणे ३६४ १०२८२५८७५ सुजीत सुदेवन आचार्य ६६ १००९६३३६२ मोह. अझिम इफ्तेकार अहमद खान १४१ इंतीझार अली इमइयाझअली सय्यद २१६ १०१९२१६४६ दिपक गंगाराम सर्वे २९१ सनिल राव 2888880S १०२२४९५७२ १०२८२६०५७ १०१९२२८५१ नागाराजू पुलूगुरथा संदेश सुभाष भंडारी १००९८०५८७ १४२ २९२ ६७ १०१४४८७९७ संजय मोहनलाल यादव २१७ १०२२५०८९७ निशा विलास हरमळकर ३६६ योगेश यशवंत सावंत १०२८२८७०६ रविंद्र विजय परब ६८ सय्यद रिझवान अहमद १०१४७५०६३ अब्दुल रशिद हारुन रशिद २१८ १००९८२१५३ १४३ १०१९२३२८९ २९३ १०२२५२९१७ झुबेदा चांद इनामदार १०२८३०९३१ जबीर इलियास खान ३६७ १००९८३७१४ रिझवान अहमद १०१४८०५५० वाहिदा मोह. मुबीन शेख १०१९२७१७० मोह. झैन मोह. नासिर अन्सारी १०२२६३४३१ श्वेता अविनाश मोरे ६९ १४४ २१९ २९४ ३६८ १०२८३२०३० जावेद जबार शेख 90 १००९९५०९७ अब्दुल कादर अब्दुल करीम मेमन १४५ १०१४८१७६३ मनोज मिश्रा १०१९३०८२५ १०२२८११९३ १०२८३४०२३ उमेर तलत अन्सारी ३६९ १०२३१३५७५ साहिल तन्वीर कपाडिया १०१००२९७७ सुभुनिस्सा परवेझ शेख १०१४८९९२७ मेहल एम. परमार २२१ १०१९३०८६१ रोहनलाल वम ७१ १४६ २९६ 360 २०४०४२२ सविता शरद कदम १०१००४५४२ पद्मा राम १०१५०८२३३ आसिया फरहान फखी १०१९३०९१२ | साना मुराद अब्दुल कादर सय्यद १०२३२३३६४ गणेश रमेश नवकार ७२ 222 १४७ २९७ संपर्क व्यक्ती: श्री. सज्जाद मुकरी - दूर.:(०२२) ६२३१००९० १०२३२९८८२ रिहमतुत्रीसा मोह. जाबीर खान १०१५१६३८७ फरिदा सय्यद ७३ १०१०३९७३४ अयाझ अहमद अन्सारी १४८ २२३ १०१९३१८७६ सिरेश भागोजी सणस २९८ पत्ता: डीसीबी बँक लिमिटेड, कार्यालय क्र.0३, तळमजला, बी विंग, ৬४ २९९ १०१०४२८९८ मकसुद मोईन अब्दुलगनी १४९ १०१५२९८०८ तबस्सूम मोहम्मद खान 258 १०१९३७७९२ अशोक यशवंत गुरव १०२३३८७४० मोहम्मद याकूब शेख मित्तल कोर्ट प्रिमायसेस सोसायटी लि., नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

હિત १०१०४६८३७ अजित रघुनाथ मोरे १०१५७४८७७ आलिया खातून खान १०१९३९३१९ शकिला पाशा शेख १०२३४४३६६ मरीयम अब्दुल वादीद कुरेशी १५० २२५ 300 संबंधित कर्जदार/गहाणवटदारांना कर्ज खात्याच्या भरणाकरिताच्या समझोत्याची शेवटची संधी देण्यात येते, सर्व व्याज आणि इतर खर्चाच्या भरणाकरिता, लिलावाच्या तारखेच्या एक दिवस पूर्वी, कसूर केल्यास सदर सोन्याचे दागिने वरील नमूद परिशिष्टाप्रमाणे विकण्यात येतील. जर दागिन्यांचा लिलाव विहित लिलाव तारखांना पुर्ण झाला नाही तर गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव पुढील कोणतीही सूचना न देता पुढील ७ दिवसांत लिलाव केला जाईल. लिलावाच्या नियम व अटी डीसीबी बँकेद्वारे त्यांच्या इच्छेनुसार बदलल्या जातील. लिलावात सहभागी आणि बोली स्विकृती हे संपुर्णत: डीसीबी बँकेच्या इच्छेवर अवलंबून असेल.

कृपया नोंद असावी की, लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, जसे जेथे आहे आणि कोणत्याही सहाय्यता आधाराशिवाय लिलाव संचालित केला जाईल, दागिनेसंबंधी कोणत्याही दावाकरिता बँक जबाबदार असणार नाही.

दिनांक: ०९.०२.२०२१ ठिकाण: मुंबई

सही / -प्राधिकत अधिकारी डीसीबी बँक लिमिटेड

# जाहिर नोटीस जाहिर नाटीस प्रसिष्ट करण्यात येत की, माझे आशिल श्री हरिशंद टगड़ गरूड यांनी असे कळीवले आहे की, श्रीमती िमानाई रानुजी पडागळ यांना आपरण्टर प्राचित कर के किया है के श्रीमती है किया के से कळीवले आहे की, श्रीमती िमानाई रानुजी पडागळ यांना आपरण्टर पेजी वाट्य पत्रानुसार विश्वदिय १०/बी एस आर ए. को आं ही सी लिंग पड़ के १० बी एस आर ए. को आं ही सी लिंग पड़ के १० बी एस आर ए. को आं ही सी लिंग पड़ के १० बी एस आर ए. को आं ही है। श्रीमती है के १० के १ . हरिश्चंद्र दगडू गरूड यांच्या नावे सदर हस्तांतरण करून मिळण्याकरिता ते संस्थेकडे प्रस्ताव दाखल करणार आहेत. या नोटीशीद्वार संस्थेच्या भांडकाला/ मालमत्तेत असळेले सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मार्गणीदार, हरकतदार यांच्याकडून हक्क, मागण्या/ हरकती मार्गावण्यात येत आहेत. तरी हो नोटीस प्रसिक्ष झाल्याच्या तारखेगासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्या व हरकती लेखी स्वरूपात खालील पत्त्यावर कळवावे. जर १५ दिवसाच्या आत को णत्याही व्यक्तीचे हरकती, मागण्या आत्या/ केल्या नाही तर सदस्ये हरकती, मागण्या आत्या/ केल्या नाही तर सदस्ये हरतातरण संस्थिकड्च केल जाईल. ांस्थेकडे प्रस्ताव दाखल करणार आहेत

सही/ अँड. अनिल स. जाधव, शॉप नं. ०३, स्वामी समर्थ बिल्डींग च्या समीर, सेक्टर—१६ई, रोड पाली गाव, कळंबोली, ता. पनवेल, जि. ययगड—४१०२१८. मो. नं. ९८२१०६२०११

तांतरण संस्थेकडन केले जाईल

दिनांक : ०८/०२/ २०२१